

“तलाठी” पदावर प्रथम नियुक्ती देण्यापूर्वी
तलाठ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक: तप्रशि-२०१२/प्र.क्र.२४२-अ/ई-१०

३२ वा मजला, सेंटर वन इमारत, जागतिक व्यापार केंद्र

कफ परेड, मुंबई - ४०० ००५

दिनांक :- २४ मार्च, २०१४.

प्रस्तावना:-

राज्यशासन सेवेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून गतिमान प्रशासन होण्याकरीता राज्यातील नवनियुक्त होणाऱ्या तलाठ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. नवनियुक्त तलाठी कर्मचाऱ्यांस महसूल विभागातील कायद्यांची, नियमांची माहिती तसेच संगणकीय प्रणालीचा शासकीय कामकाजात वापर करण्याचे कौशल्य प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने सदर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे धोरण शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार नवनियुक्त तलाठ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय:-

१) नवनियुक्त तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र महसूल अधिनियम, १९६६ च्या कायद्याचे व त्याअनुषंगाने असणारे नियम यांची माहिती तसेच तलाठ्यांनी करावयाचे कामकाज याची माहिती होणे आवश्यक आहे. याकरिता नवनियुक्त तलाठी यांना खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात यावे.

तक्ता

| अ.क्र. | प्रशिक्षणाचे ठिकाण | प्रशिक्षणाचा कालावधी |
|--------|--|----------------------|
| १ | महसूल प्रबोधिनी येथे पायाभूत प्रशिक्षण | ४ महिने |
| २ | एका अनुभवी तलाठी यांचे कार्यालय | २ महिने |
| | एकूण प्रशिक्षण कालावधी | ६ महिने |

महसूल प्रबोधिनी येथील प्रशिक्षण कालावधीत तलाठी प्रशिक्षणार्थ्यांना, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, तालुका निरीक्षक भूमि अभिलेख कार्यालय या कार्यालयांच्या कामकाजाची व कार्यपद्धतीची तसेच संबंधित कायदे/ नियम

यांची माहिती देण्यात यावी. तसेच महसूल प्रबोधिनी येथील प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, तालुका निरीक्षक भूमि अभिलेख कार्यालय या कार्यालयांमध्ये, तलाठी प्रशिक्षणार्थ्यांच्या अल्प मुदतीच्या अभ्यास भेटी आयोजित करण्यात याव्यात.

नवनियुक्त तलाठी जोपर्यंत पायाभूत प्रशिक्षण पूर्ण करित नाहीत, तोपर्यंत त्यांना नियमित पदस्थापना न देता परिविक्षाधीन कर्मचारी म्हणून मानण्यात यावे. प्रशिक्षणाच्या ठिकाणी पूर्व परवानगीने घेतलेल्या रजा जोडून तलाठ्यांची उपस्थिती १००% पर्यंत अनिवार्य आहे. प्रशिक्षण कालावधीत तलाठ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधीत सक्षम अधिकारी यांचेकडून प्राप्त झाल्यानंतरच त्यांना तलाठी पदावर नियमित पदस्थापना देण्यात यावी. तसेच नवनियुक्त तलाठी कर्मचा-यांनी प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच त्यांना पुढील वेतनवाढ देण्यात यावी. प्रशिक्षण कालावधीत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले नसल्यास किंवा समाधानकाकरित्या प्रशिक्षण पूर्ण न केल्यास त्यांची सेवा संपुष्टात आणण्यात येईल.

सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाचे पत्र क्र.टीआरएन-२०१२/ प्र.क्र.६२/ १३/ १२-अ, दि.१४.६.२०१३ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०३२५१२४४३९५१९९असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(राजेंद्र बेंगळे)

शासनाचे उप सचिव

प्रत,

१) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.

- २) प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई / नागपूर
- ३) महासंचालक, यशदा, पुणे
- ४) सचिव (कृषि व पदुम), मंत्रालय, मुंबई-३२
- ५) सर्व विभागीय आयुक्त
- ६) सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ७) आयुक्त, जमाबंदी, पुणे
- ८) सर्व जिल्हाधिकारी
- ९) अ.मु.स.(महसूल) यांचे स्वीय सहायक
- १०) निवडनस्ती ई-१० कार्यासन